

wirkliches Adjektiv gebraucht. a) die Fluth in der Höhe: तिः समुद्रम-र्णवम् RV. 1, 19, 7. 159, 4. 5, 73, 8. यास्ते पूषवावो वृत्तः समुद्रं हिरण्य-यीरत्तरिते चर्ति 6, 58, 3. 8, 10, 1. 54, 2. 86, 5. 10, 114, 4. उत्तीर्णथ स-मुद्रातो वृष्टिम् 5, 55, 5. — b) Wassermasse, See; die See (AK. 1, 2, 2, 1. H. 1073. HALJ. 3, 30. 5, 52): आर्णाति निः समुद्रात् RV. 1, 117, 14. 190, 7. 2, 16, 3. 3, 33, 2. आपैः समुद्रं रूपेयै जग्मुः 36, 6. 6, 50, 13. fgg. यथा समुद्रं ए-श्वर्ति 5, 78, 8. समुद्रस्यैव महिमा गम्भीरः 7, 33, 8. यो वां समुद्रात्संसितः पि-पतिः उवेर die Seen, उवेर die Ströme 70, 2. 10, 190, 1. 2. आ समुद्राणि प-प्रथुः पुर्वाणि 6, 72, 3. तस्याः समुद्रा आधि वि त्तरति entströmen Wasser- flüthen 1, 164, 42. विश्वव्यच्छ VS. 5, 33. 6, 28. 11, 20. AV. 4, 10, 5. 27, 4. दर्मा भूतिमूलः समुद्रमवै तिष्ठति im Wasser, im See 6, 43, 2. समुद्रं इशि ख्वर्तम् 86, 2. 10, 5, 23. न समुद्रः तीपते AIT. BR. 3, 39. 5, 16. यथा समुद्रं प्रस्त्रवेन् 6, 21. राजानं परिगृह्य तिष्ठति समुद्रं इव भूमिम् 8, 25. CAT. BR. 7, 1, 1, 13. ऊर्ध्वं एव समुद्रो बिडते 14. अनन्त 3, 1, 39. 4, 1, 9. मनो वै समुद्रः 5, 2, 52. 9, 1, 2, 3. TS. 2, 4, 8, 2. 7, 5, 1, 2. धाता समुद्रो इव कृत्यु पापम् ACV. GRHJ. 2, 4, 14. 3, 4, 1. KAU. 74. °योनि KATH. 29, 3. अवर, पूर्वं CAT. BR. 1, 6, 2, 11. पूर्व, अपर 10, 6, 4, 1. CÄK. 99, 15. पूर्व, पश्चिम M. 2, 22. R. 4, 10, 6. drei Meere VS. 13, 31. त्रीणामपि समुद्राणां पुगात्तेषु समागमः ved. Citat in KÄC. zu P. 7, 1, 53. sieben R. 3, 78, 4. PANÉAT. 157, 25. सप्तैव समुद्रा आपि कीर्तिः। लवणेनुभुरासीर्पदिद्युद्यजालात्काः॥ TRIK. 2, 1, 5. सप्तिं यथा गङ्गा समुद्राणां जलार्थावः PANÉAT. 1, 1, 67. in der Regel vier (nach jeder Himmelsgegend eines); vgl. 2) und चतुःऽ०. — M. 8, 406. निर्वेग R. 1, 55, 9. SUÇR. 4, 193, 2. प्रवास्तमनुवर्तते समुद्रमिव मिन्द्यवः Spr. (II) 1643. 3146. 5453. 6670. RAGH. 3, 28. VARĀH. BRH. S. 12, 1. 16, 6. समुद्रं इव म-र्यादी VET. in LA. (III) 1, 15. °मध्ये KATHAS. 18, 294. °कुत्ति MBH. 1, 1282. 2, 1198. 3, 12063. °नाभि 793. °तीर् Verz. d. Oxf. H. 344, 6, 7. 8. °पारं गतः VET. in LA. (III) 18, 22. °लक्ष्मी Spr. (II) 6860. °वीची 6861. आ-समुद्रतिशेष RAGH. 1, 5. am Ende eines adj. comp. (f. आ) MBH. 3, 15267. 5, 493. RAGH. 2, 3. MÄRK. P. 53, 11. das Meer als Bild der unübersehbaren Ausdehnung, der Unergründlichkeit und Gefährlichkeit: इयो-तिःशास्त्रसमुद्रं प्रमद्य नतिमन्द्राद्रिष्टा VARĀH. BRH. S. 106, 1. संसारसमु-द्रातरणा PANÉAT. 33, 15. personifizirt HARIV. 792. fgg. 6529. R. 1, 1, 77. सप्तिं पतिः 78. 3, 32. — 2) m. Bez. der Zahl vier (wegen der 4 Hauptmeere) Ind. St. 8, 167. GANIT. PRATJABDAÇ. 2. SPASHTĀDH. 3. — 3) m. eine grosse Soma-Kufe: समुद्रः स्थः कलशः सोमधाराः RV. 6, 69, 6. 9, 29, 3. 61, 15. 64, 17. 73, 3. समुद्रासो न सर्वनामि विव्युः die Kufen fassen nicht den Saft 80, 1. 84, 4. पर्वत्स्व सोम मुक्तान्समुद्रः 109, 4. रायः समुद्राश्वतुरः। आ पर्वत्स्व सहृद्विणिः ströme Reichthum in die vier Kufen (चतुःऽ० als Beiw. Indra's 10, 47, 2 dem die vier Kufen gehören und der die vier Meere beherrscht) 33, 6. समुद्रो अप्सु मोम्बो 2, 5. TS. 5, 5, 4, 3. उत्तरस्मादधरं समुद्रसुपो दिव्या आसृत् RV. 10, 98, 5 kann hierher wie zu 1) gezogen werden. — 4) m. Bez. der Zahl 100,000,000,000,000 (vgl. वार्धि) H. 874, Schol. TS. 7, 2, 20, 1. CÄK. CA. 15, 11, 7. MBH. 13, 5267. — 5) m. n. ein best. Metrum TS. 5, 2, 6, 1. von 104 Silben Ind. St. 8, 107. fgg. ein Dañḍaka-Metrum 408. fgg. 412. fgg. Vgl. समुद्रियः. — 6) m. angeblich so v. a. रुक्म MAHIDH. zu VS. 13, 16. — 7) m. Bez. einer best. Constellation, wenn nämlich alle 7 Planeten in den Häusern 2, 4, 6, 8, 10 und 12 stehen, VARĀH. BRH. 12, 9. auch तोयालय genannt 17. — 8) m. N.

pr. verschiedener Personen: a) ein Daitja HARIV. 12937. — b) ein Ge- setzgeber Verz. d. Oxf. H. 14, a, 3. — c) angeblicher Verfasser einer Chi- romantie UTPALA zu VARĀH. BRH. S. 68, 1. fgg. — d) ein auf dem Meere geborener Kaufmannssohn BURNOUF, Intr. 367. — 9) m. N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, a, 3. — 10) Titel einer Schrift Verz. d. Oxf. H. 110, b, 19. °कर्त 292, b, 30. — 11) समुद्रस्य प्रैयमेधस्य साम N. eines Sāman Ind. St. 3, 242, b. समुद्रस्य संसर्पम् desgl. ebend. — 12) f. आ N. zweier Pflanzen: = शटी und शमी RĀGAN. im CKDR. — Vgl. तार०, तीर०, चतुःऽ० (s. auch u. 3), पूर्व० (lies 27, 1), सामुद्रं fgg.  
 2. समुद्र (2. स + मुद्रा) adj. (f. आ) versiegelt M. 8, 188. JIÉN. 2, 232. Z. d. d. m. G. 14, 871, 14. MUDRĀR. 96, 2.  
 समुद्रकफ m. = समुद्रफेन TRIK. 1, 2, 14.  
 समुद्रकछोल m. N. pr. eines Elefanten KATHAS. 121, 277.  
 समुद्रकाशी f. die Erde (meerumgürtet) H. 938, Schol.  
 समुद्रकात्ता f. Geliebte des Meeres: 1) Fluss HALJ. 3, 43. — 2) Trigo- nella corniculata Lin. RĀGAN. im CKDR. — Vgl. समुद्रपिता, समुद्रपली.  
 समुद्रग 1) adj. (f. आ) sich in's Meer begebend Ind. St. 8, 413. sich in's Meer ergießend MÄRK. P. 57, 30. — 2) f. आ Fluss HĀR. 53. MBH. 1, 7794. 2, 2318. 10215. 7, 2256. 9030. KUMĀRAS. 7, 42. SPR. (II) 4229.  
 समुद्रगुप्त m. N. pr. eines Fürsten LIA. 2, 931. fgg.  
 समुद्रगृह n. ein Badehaus mit Spritzen u. s. w. TRIK. 3, 2, 2. HĀR. 66.  
 समुद्रचुलुक m. ein N. Agastja's, der das Meer wie ein Mundvoll Wasser verschluckte, TRIK. 1, 1, 90.  
 समुद्रज adj. im Meer erzeugt, — sich findend: रत्नानि SPR. (II) 3969. im Meer lebend SUÇR. 1, 202, 21. 206, 21.  
 समुद्रद्येष्ठ adj. das Meer zum Obersten habend: आपैः RV. 7, 49, 1.  
 समुद्रतता f. ein best. Metrum: 4 Mal ——, ——, ——, ——, —— COLEBR. MISC. ESS. 2, 163 (XIV, 8).  
 समुद्रतीरीप (von समुद्र + तीर) adj. am Meeresufer wohnend VJUTP. 166.  
 समुद्रदत्त m. N. pr. verschiedener das Meer befahrender Kaufleute KATHAS. 13, 169. 25, 115. 26, 117. 77, 51. 84, 19. HIT. 110, 17. fgg. VET. in LA. (III) 18, 19.  
 समुद्रपिता f. = समुद्रकात्ता Fluss H. 1080.  
 समुद्रनवनीत n. 1) der Unsterblichkeitstrank, Nektar H. 89, Schol. MED. t. 236. — 2) der Mond H. 103, Schol. MED. HĀR. 13.  
 समुद्रनिष्कृत m. ein am Meere gelegener Lustwald (nach NILAK.), eher N. pr. eines best. Waldes MBH. 2, 1831. — Vgl. समुद्रनिष्कृत.  
 समुद्रनेमि f. die Erde (meerumgeben) RAGH. 14, 39. °नेमीपति so v. a. Fürst, König MBH. 4, 324. °नेमीश्च dass. 286.  
 समुद्रपली f. = समुद्रकात्ता Fluss RAGH. 13, 58.  
 समुद्रपर्यत्त adj. (f. आ) meerumgrenzt: die Erde AIT. BR. 8, 15. PANÉAT. 223, 3. — Vgl. सागरपर्यत्त.  
 समुद्रफल n. ein best. Arzneimittel RĀGAN. im CKDR.  
 समुद्रफेन m. os Sepiae, die Knochen des Tintenfisches (die so leicht sind, dass sie auf dem Wasser schwimmen) RATNAM. 276. BHĀVAPR. 5. SUÇR. 4, 46, 16. 2, 56, 16. 331, 10. 336, 15. RAGH. 13, 11. Vgl. सामुद्रः फेनः SUÇR. 2, 328, 14. फेनः सागरस्य 347, 8. Hier und da °फेना geschrieben.  
 समुद्रमथन 1) m. N. pr. eines Daitja (das Meer quirlend) HARIV. 12941.